

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून राज्यात वास्तुशास्त्र अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था व विद्यमान संस्थेत नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यास वास्तुकला परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने शासन मान्यता देणेबाबत.....

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग,  
शासन निर्णय क्र.टीईएम -२०१६/प्र.क्र.२६०/तांशि-४  
मंत्रालय विस्तार भवन, मादाम कामा मार्ग,  
हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०००३२.  
दिनांक: ०७ जुलै, २०१६

**वाचा:** संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र. २/  
एनजीपी/ मान्यता/२०१६/६३४, दिनांक १३.०५.२०१६

**प्रस्तावना :-**

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून वास्तुकला परिषद, नवी दिल्ली यांनी राज्यात खाजगी विना अनुदानित वास्तुशास्त्र पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था सुरु करण्यास व विद्यमान संस्थांतील प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

वास्तुकला परिषद, नवी दिल्ली यांनी राज्यात खाजगी विना अनुदानित वास्तुशास्त्र पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या नवीन संस्था सुरु करण्यास व विद्यमान संस्थांतील प्रवेशक्षमतेत वाढ करण्यास दिलेली मान्यता विचारात घेऊन सोबत जोडलेल्या Annexure-A व Annexure-B मधील अनुक्रमे नवीन अभ्यासक्रम आणि प्रवेश क्षमता वाढीला शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

- १) सदर मंजूरी कायम विना अनुदान तत्वावर राहिल.
- २) प्रस्तुत बाबतीत वास्तुकला परिषदेने विहित केलेल्या तसेच दिनांक २१ मे, १९८३ च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या अटीची पूर्तता करणे संबंधित संस्थेस बंधनकारक राहिल. सदर अभ्यासक्रमासाठी संस्थेची प्रवेशक्षमता विवरणपत्रात नमूद केल्याप्रमाणे राहिल.

- ३) शासनाने विहित केलेल्या तसेच वास्तुकला परिषद, नवी दिल्ली यांनी विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत संस्थेस करारनामा करावा लागेल. तसेच संबंधित कागदपत्रांची आणि औपचारिक बाबींची पूर्तता संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्या संमतीने समाधानकारकरित्या करण्यात येईल.
- ४) सदर अभ्यासक्रमाच्या संलग्नीकरणासाठी संबंधित संस्थेने महाराष्ट्र राज्य विद्यापीठ अधिनियम, १९९४ मधील तरतूदीनुसार संबंधित विद्यापीठाची मान्यता/संलग्नीकरण घेणे आवश्यक राहिल.
- ५) संबंधित संस्थेने संचालक, तंत्र शिक्षण यांचेकडे आवश्यक ती संचीत ठेव संयुक्त खात्यात भरुन इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करावी.
- ६) सदर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश शासनाने मान्य केलेल्या संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेश नियमानुसार /पद्धतीनुसार करण्यात येतील.
- ७) शुल्क नियामक प्राधिकरणाने विहित केलेल्या शिक्षण शुल्कापेक्षा जास्त शुल्क संबंधित संस्थांनी आकारल्यास त्या संस्थांवर महाराष्ट्र एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन (प्रोहिबिशन ऑफ कॅपिटेशन फी) ॲक्ट, १९८७ अनुसार कारवाई करण्यात येईल.
- ८) संस्थेने अभ्यासक्रम चालविण्यास पूर्णवेळ शिक्षकवृंद व इतर तांत्रिक कर्मचारी शासन नियमाप्रमाणे नियुक्त करावेत. त्यांना नियमानुसार वेतन व भत्ते देण्यात यावेत. तसेच शिक्षकवृंद व इतर कर्मचा-यांच्या वेतन व भत्ते इत्यादीबाबत तसेच विद्यार्थ्यांकडून शासनाकडे तक्रारी आल्यास संस्थेवर कडक कारवाई करण्यात येईल.
- ९) संस्थेतील ग्रंथालयास आवश्यक ती पुस्तके, नियतकालिके वास्तुकला परिषदेच्या मानकानुसार खरेदी करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना वाचनालयाचा पुरेपूर उपयोग होण्याच्या दृष्टीने ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अभ्यासिकेची सोय करणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना वास्तुकला परिषदेच्या मानकाप्रमाणे सर्व शैक्षणिक सोयीसुविधा (उदा. प्रयोगशाळा, वाचनालय, वर्गखोल्या इ.) करणे आवश्यक आहे.
- १०) रॅगिंग संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ॲक्ट, १९९९ यांची कठोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक राहिल.
- ११) याशिवाय संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई व संबंधित विद्यापीठ यांनी घालून दिलेल्या अन्य अटी व शर्ती लागू राहतील.
- १२) ज्या संस्थांनी संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे प्रोसेसिंग फी अदा केलेली नाही, त्या संस्थांकडून संचालकांनी अंतीम मान्यता देण्यापूर्वी ती वसूल करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१६०७०७१७४९०६३९०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(म. मा. मोरवे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, ३०५, शासकीय तंत्रनिकेतन इमारत, ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१
२. सचिव, प्रवेश नियामक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, ३०५, शासकीय तंत्रनिकेतन इमारत, ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१
३. सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, ३०५, शासकीय तंत्रनिकेतन इमारत, ४९, खेरवाडी, अलियावर जंग मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१
४. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
५. सहसंचालक, तंत्र शिक्षण, विभागीय कार्यालय, मुंबई/ पुणे/ औरंगाबाद (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
६. कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
७. सर्व संबंधित संस्था (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
८. प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
९. प्रधान सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. रजिस्ट्रार, वास्तुकला परिषद, इंडिया हॅबीटॅट सेंटर, कोअर - ६A, पहिला माळा, लोधी रोड, नवी दिल्ली-११०००३
११. सहायक शिक्षण सल्लागार (तांत्रिक), भारत सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय (शिक्षण विभाग), नवी दिल्ली.
१२. निवड नस्ती / तांशि-४

Government Resolution No. TEM-2016/C.R. 260/TE-4, Dated 07.07.2016  
Variation In Intake for Academic Year 2016-17  
Annexure A

SR. No.	CoA Institute Number	Institute Code	NAME OF THE INSTITUTE	INSTITUTE ADDRESS	DISTRICT	CITY	INSTITUTE TYPE	PROGRAMME	SHIFT	LEVEL OF COURSE	COURSE	FULLTIME / PARTTIME	AFFILIATING BODY / UNIVERSITY	APPROVED INTAKE 2015-16	APPROVED INTAKE 2016-17
1	MH 91	New	Shri Shivaji Maratha Society's College of Architecture Pune	74/1/A-B, Aranyeshwar, Pune 411009	PUNE	PUNE	Unaided - Private	Architecture	1st Shift	UNDER GRADUATE	Architecture	FULL TIME	Savitribai Phule Pune University	0	40
2	MH 92	New	Vidya Pratishthan's Indapur College of Architecture, Indapur	Indapur-Akluj Lind Road, Indapur, Dist. Pune 413 106	PUNE	PUNE	Unaided - Private	Architecture	1st Shift	UNDER GRADUATE	Architecture	FULL TIME	Savitribai Phule Pune University	0	40
3	MH 93	New	Waiwa Taluka Education Society's Shri. S. D. Patil College Of Architecture,	S. D. Patil nagar, C.S.No.3368/B.Urun-Islampur,	Sangli	Sangli	Unaided - Private	Architecture	1st Shift	UNDER GRADUATE	Architecture	FULL TIME	Shivaji University	0	40

*PRIPD*

Annexure B

Sr. No.	CoA Institute Number	Institute DTE Code	NAME OF THE INSTITUTE	INSTITUTE ADDRESS	INSTITUTE DISTRICT	INSTI CITY	INSTITUTE TYPE	PROGRAMME	SHIFT	LEVEL OF COURSE	COURSE	FULLTIME / PARTTIME	AFFILIATING BODY / UNIVERSITY	APPROVE D INTAKE 2015-16	APPROVE D INTAKE 2016- 17	Variation
1	MH 62	6807	Avojan School of Architecture and Design, Pune	Gat No. 289, Village Warawadi, Taluka Purandar, Dist. Pune 412 301	Pune	Pune	Unaided - Private	Architecture	1st Shift	Post Graduate	Master of Architecture (Urban Design)	FULL TIME	Savitribai Phule Pune University	0	20	20

~~PLPBP~~